

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६  
चे कलम १५४ अन्वये शासन निदेश...

राज्यातील मंजूर प्रादेशिक योजना क्षेत्रात "शेती तथा  
ना-विकास विभाग" या वापर विभागामध्ये तारांकित  
हॉटेल्सच्या वापरासाठी वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय  
करताना आकारावयाच्या अधिमूल्य दरामध्ये सुधारणा  
करण्याबाबत.....

### महाराष्ट्र शासन

नगर विकास विभाग,

मंत्रालय, मुंबई-३२

दिनांक : २१/०९/२०१६

महाराष्ट्र  
प्रादेशिक  
नियोजन व  
नगर रचना  
अधिनियम,  
१९६६

क्र.टिपीएस-१८१४/प्र.क्र.१५०/१४/कलम १५४/नवि-१३:- ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २०, पोटकलम ४ मधील तरतूदीनुसार (यापुढे ज्याचा उल्लेख उक्त अधिनियम असा करण्यात आलेला आहे) राज्यातील मंजूर प्रादेशिक योजनांमधील ना-विकास / जी-१ या जमीन वापर विभागामध्ये तीन तारांकित व त्यापुढील हॉटेल्सच्या इमारतींसाठी (यापुढे जिचा उल्लेख उक्त वापर असा करण्यात आलेला आहे) अधिमूल्य आकारून वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय करण्यासंदर्भात नविन विनियमास शासन अधिसूचना क्र.टिपीएस-१८१४/सं/प्र.क्र.१५०/१४/कलम २०(४)/नवि-१३, दि.२१/०९/२०१५ रोजी अंतिमरित्या मान्यता दिलेली आहे (यापुढे जिचा उल्लेख "उक्त अधिसूचना" असा करण्यात आलेला आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त वापर अनुज्ञेय करताना उक्त अधिसूचनेद्वारे मंजूर केलेल्या संभाव्य बिनशेती दराएवजी संबंधित जमिनीचे दर विचारात घेऊन अधिमूल्य आकारण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती;

त्याअर्थी, शासनाने निर्गमित केलेल्या दि.२१/०९/२०१५ रोजीच्या अधिसूचनेसोबतच्या अनुसूची-ब मधील अट क्र.(ii) या ठिकाणी नमूद केल्यानुसार आकारावयाच्या अधिमूल्य दरामध्ये खालील तक्त्यात रकाना क्र.२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सुधारणा करण्यात येत असून सुधारणेनुसार कार्यवाही करण्याचे निदेश उक्त अधिनियमाचे कलम १५४ अन्वये देण्यात येत आहेत:-

शासन अधिसूचना क्र.टिपीएस-१८१४/सं/प्र.क्र.१५० /१४/कलम २०(४)/नवि-१३, दि.२१/०९/२०१५ सोबतच्या अनुसूची-ब मधील अट क्र.(ii) (रकाना क्र.१)	शासन अधिसूचना क्र.टिपीएस-१८१४/सं/प्र.क्र.१५० /१४/कलम २०(४)/नवि-१३, दि.२१/०९/२०१५ सोबतच्या अनुसूची-ब मधील सुधारीत अट.क्र.(ii) (रकाना क्र.२)
(ii) Additional FSI upto 0.90 on gross plot area, over and above the basic FSI permissible under clause (i) above, may be granted by the Collector/ Appropriate Authority on payment of premium at the rate of 35% of the non-agriculture potential land rate or if such rate is not available then adjoining rate of non-agriculture potential land as prescribed in	(ii) Additional FSI upto 0.90 on gross plot area, over and above the basic FSI permissible under clause (i) above, may be granted by the Collector/ Appropriate Authority on payment of premium calculated considering <u>35 % rate of the said land</u> as prescribed in the Annual Statement of Rates (ASR) for the year in which such additional FSI is granted. Such

the Annual Statement of Rates (ASR) for the year in which such additional FSI is granted. Such premium shall be deposited in the concerned Branch office of the Town Planning Department for crediting the same into Government Treasury.

premium shall be deposited in the concerned Branch office of the Town Planning Department/Concerned Authority for crediting the same into Government Treasury. The land area consider for premium shall be equal to additional FSI / built-up area granted.

सदरहू निदेश शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) (कायदे / नियम येथे) या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(संजय सावजी)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मुख्यमंत्री महोदयांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) मा.राज्यमंत्री, (नगर विकास) महोदयांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) प्रधान सचिव, महसूल विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रति,

- १) संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- २) संचालक, नगर रचना तथा सह सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३) सह संचालक, नगर रचना तथा सह सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) सह संचालक, नगर रचना, अंमलबजावणी कक्ष / मुल्यांकन / पुणे / कोकण / नाशिक / नागपूर / औरंगाबाद / अमरावती विभाग.
- ५) विभागीय आयुक्त, पुणे / कोकण / नाशिक / नागपूर / औरंगाबाद / अमरावती विभाग.
- ६) जिल्हाधिकारी, पुणे, कोल्हापूर, सांगली, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, अकोला, वाशिम.
- ७) सहायक संचालक, नगर रचना / नगर रचनाकार, सर्व शाखा कार्यालये, नगर रचना विभाग.
- ८) कक्ष अधिकारी (नवि-२९) नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई - त्यांना विनंती करण्यात येते की, सदरचे शासन निदेश या विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावेत.
- ९) कक्ष अधिकारी, माहिती व तंत्रज्ञान विभाग, मंत्रालय, मुंबई - त्यांना विनंती करण्यात येते की, सदरचे शासन निदेश शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावेत.
- १०) निवड नस्ती (कार्यासन-१३).

\*\*\*\*\*